

डॉ. हर्षवर्धन मारकड,  
डॉ. रवींद्र जाधव  
रासायनिक शेतीच्या अतिरेकामुळे  
शेती परिसरातील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे  
प्रमाण वेगाने कमी होत आहे. हे  
सूक्ष्मजीव पिकांना अन्नद्रव्याच्या  
शेषणापासून ते कीड-रोगांपासून  
संरक्षणात मोठी मदत करतात.  
त्यामुळे शेती शाश्वत आणि सुरक्षित  
करण्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचा  
वापर करणे ही काळाची गरज बनली  
आहे.

## ज

मिनीचे जैविक आरोग्य हे त्यातील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या प्रमाणावर अवलंबून असते. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी रायझेवियम, अंजोटोवैक्टर, अंजोस्पिरिलम, असेटोवैक्टर, निळे हरित शेवाळ, अंजोला असे घटक महत्वाची भूमिका निशावतात. तर पिकांच्या वाढीदार्थात येणाऱ्या विविध कीड-रोगांपासून बाबांव करण्यासाठी द्रुत्योडमर्म, स्टुडोमोनास, बॉस्लेस स्ट्रिलम, मायकोरायझा, मेटाराइझिम अंनेसोली, विहीरिया बैसियाना, व्हर्टिसिलिंग अंलेंकीनी, यांसारखे सूक्ष्मजीव खोलाची भूमिका निशावतात. या सारख्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचे वापर शेतीमध्ये वाढणे गरजेचे असून, त्यातून शेती पर्वरांगूक होण्यासेवत उत्पादनात सतत्य मिळू शकेल.

## जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे सूक्ष्मजीव

### नन्हा स्थिर करणारे जिवाणू

- रायझेविअम :** रायझेविअम हे तुलनेने अधिक प्रभावी आणि व्यापकपणे वापरले जागारे जिवाणू खत आहे. हे शेंगवर्गीय वनस्पतीच्या मुळांवर गाठी करून राहून सहजाती पद्धतीने नन्हा स्थिर करते. त्यांना लागणारे अन्न वनस्पतीकडून मिळते, त्यावरूद्यात ते वनस्पतीला मुळांवर नन्हा उपलब्ध करून देतात. वेवेव्हाया शेंगवर्गीय गटातील पिकांना ठारावीक रायझेविअम गटाचे जिवाणू खत वापारावे. शेंगवर्गीय वनस्पतीसोबत हे प्रति हेक्टरी ५० ते १०० किलो नन्हा स्थिर करतात.
- अंजोटोवैक्टर :** अंजोटोवैक्टर हे जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे राहून असहजाती पद्धतीने नन्हा स्थिर करतात. यांचा वापर एकदल आणि तुणधान्य, फूल आणि फळ पिकांसाठी करतात. नन्हा स्थिर करण्याव्यतिरिक्त हे जिवाणू पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असलेली संपर्के उडा, विकरेलिक असिड, व्हिट्रीमिन वी आणि इंडॉल असिटिक असेंड जमिनीत सोडतात. त्यामुळे वियाणाची उागण लवकर व चांगली होते. अंजोटोवैक्टर जिवाणूखालांचा वापर केल्यामुळे हेक्टरी २० ते २५ किलो नन्हा उपलब्ध होऊन उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

- अंजोस्पिरिलम :** अंजोस्पिरिलम जिवाणू ज्वारी, मळा, भात, बाजरी, गहू या तुणधान्य पिकांमध्ये, खालेखाण्या, फळपिके यांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती गहू सहजाती पद्धतीने नन्हा स्थिर करतात.



रायझेविअम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे मुळावर गाठी वाढून भरण्यास वाढ झालेले सोथावीन पीक.



शेंगवर्गीय वनस्पतीच्या मुळांवर रायझेविअम जिवाणू गाठी तयार करून त्यामध्ये राहतात.



भात शेतीतील निळे - हरित शेवाळ



भात शेतीतील निळे - हरित शेवाळ



अंजोटोवैक्टर

अंजोस्पिरिलम मुळे प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नन्हा

पिळते.

● निळे - हरित शेवाळ : ही सूक्ष्म एकपेशीय, तंतुमय,

स्वयंपोती पाणवनस्ती असून, भातशेतीत उपयुक्त

आहे. ते असहजाती पद्धतीने नन्हा स्थिरकरण करून

जमिनीची सुपीकता वाढवतात. या शेवाळामुळे प्रति

हेक्टरी २५ ते ३० किलो नन्हा मिळते. उत्पादनामध्ये

१० ते १५ टक्के वाढ होते. उडा. नॉस्टॉक, अॅनबेना,

अलेसिरा व टॉनीप्रेट्रिस्म.

● अंजोला : भारतात अंजोलाची 'अंजोला पिनाटा' ही

डॉ. हर्षवर्धन मारकड, ९६६५६१७८०४, (सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगांसाम व अनुवीक्षणासाम विभाग, छपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकाळ, काढी, मालेगाव), डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०६१०१ (सहाय्यक प्राध्यापक, मुदाशास्त्र विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईगार, वि. जळगाव)

जात सर्वव आढळते. अंजोला व अनाबिना अंजोला सहजाती पद्धतीने नन्हा स्थिर करतात. ही वस्त्राती प्रकाश संरक्षणापद्धतीने अन्न तयार करते. अंजोलाच्या वाढीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे भातशेतीमध्ये पुलांगावड कराण्यामुळे अंजोला एकत्र मातीत पिसळला जातो किंवा भातान्वरीवर दुर्दी पीक म्हणून घेतले जाते. हेक्टरी १० टक्के अंजोला वापल्यास प्रति पिकास २५ ते ३० किलो नन्हा हेक्टरी पिलते.

● असेटोवैक्टर : म्हुकोने असेटोवैक्टर डायझोट्रोफिक्स हे आंतरिक्याची सहजाती जिवाणू आहे. ऊस व इतर शर्करायुक्त पिकांच्या सार्वगंगी शरीरात (उडा, खोड, पाने व मुळे) यांमध्ये ते असतात. या जिवाणूमुळे स्थिर केलेल्या नवाचा पीक वाढीसाठी सवाधिक वापर होतो. ऊस लागवडीसाठी म्हुकोने असेटोवैक्टर डायझोट्रोफिक्स हेजिवाणू खत उपयुक्त ठरते.

● बेसरिकिया : हे जिवाणू आम्लधर्मीय जमिनीत असहजाती पद्धतीने कार्य करीत असतात. एकदल व तुणधान्य पिकांसाठी या जिवाणू खताचा वापर केला जातो.

## स्फुरद विरघळवणारे सूक्ष्मजीव

काही जिवाणू मातीतील स्फुरदाचे विद्यव करून त्याचे पाण्यात विद्रव्य आणि वनस्पतीतील उपलब्ध स्वल्पपात रूपांतर करतात. त्यामुळे जमिनीमध्ये बढ झालेले स्फुरद पिकांना उपलब्ध होते. स्फुरदयुक्त रासायनिक खताची वचत होऊन उत्पादनात १५ ते २० टक्क्वांतीनी वाढ होते. स्फुरद हे अन्नद्रव्य वनस्पतीतील कर्बन्युक्त पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया जागाने करते. त्यामुळे पिकांच्या मुळाची जोमदार वाढ होते. पिके सामान्यत: फॉस्फरिक असिडच्या रूपात स्फुरद घेतात. स्फुरद विरघळवणारे जिवाणू सेंट्रिय आम्ल अथवा फोफेटेज नवाचे विकर करून फॉस्फरिक द्रवात रूपांतर करतात. उडा. बैसिलस, सुडोमोनास, पेनिसिलियम, असेरिजिलस.

## पालाश विरघळवणारे जिवाणू:

नन्हा आणि स्फुरदाप्रमाणे पालाश सुदा वनस्पतीच्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी महत्वपूर्ण अन्नद्रव्य आहे. पालाशामुळे प्रकाश संस्लेषण, संत्रेके संक्रिया करणे, प्रथिने निर्मिती, पोषक द्रव्यांचे वहा करणे आणि वनस्पतीचे कीड व रोगांसामुळे संस्खण ही महत्वपूर्ण कार्ये पाडली जातात. मातीमध्ये पालाशाचा साठा अधिक असला तरी त्यातील बुतांश भाग अविद्रव्य सिस्ट्रिक्ट शारंग्या स्वल्पपात (उडा. फेल्डस्पार, मायका व विकन माती) अडकलेला असतो: जमिनीमध्ये असलेले पालाश विरघळवणारे जिवाणू (उडा. फ्रॅक्चुरिया औरिशिया, बैसिलस, ऐनीबैसिलस, असिडोथायेबैसिलस) सेंट्रिय आणि असेंट्रिय आस्टे उत्सर्जित करून अविद्रव्य खनिज स्वल्पपतील पालाश विद्रव्य करतात. त्यामुळे त्याची पिकांना उपलब्धता होते.